

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेतर्गत जिल्हास्तरीय समिती, जालना यांनी शिफारस केलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्र : गृनियो-२०२२/प्र.क्र.१४५/योजना-२

३ रा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- १४ फेब्रुवारी, २०२३.

- वाचा :** (१) शासन निर्णय, इमाव, सावशैमाप्र, विजाभज, विमाप्र कल्याण विभाग, क्र. गृनियो-२०१९/ प्र.क्र.०२/विजाभज-१, दि. ६/९/२०१९
- (२) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, धनगर समाज घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, जालना यांचे पत्र क्र. सआसकजा/यचमुवयो/का.निवड/प्र.मि.बाबत/ २१-२२/जालना/१०७५, दि.३१/३/२०२२
- (३) सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांचे पत्र क्र.सआसकजा/यचमुवयो/ का.निवड/ प्र.मि.बाबत/२१-२२/जालना/३९४४/, दि.२१/११/२०२२

प्रस्तावना :-

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना राबविण्याचा निर्णय संदर्भाधिन शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सदर योजनेतर्गत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, धनगर समाज घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, जालना यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हास्तरीय समितीने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात मान्यता दिलेल्या एकूण १०५ वैयक्तिक लाभार्थ्यांचा प्रस्ताव सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये शासनास सादर केला असून सदर प्रस्तावास मान्यता देण्याची तसेच त्यासाठी अनुज्ञेय निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेतर्गत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, धनगर समाज घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, जालना यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या व सहायक आयुक्त, समाजकल्याण, भंडारा यांनी संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये शासनास सादर केलेल्या धनगर समाजातील एकूण १०५ वैयक्तिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावास (लाभार्थ्यांची यादी 'परिशिष्ट-अ' सोबत जोडली आहे.) संबंधित शासन निर्णयातील अटी शर्तीच्या अधिन शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. तसेच त्यासाठी अनुज्ञेय असलेला एकूण रु.१,२६,००,०००/- (अक्षरी रुपये एक कोटी सव्वीस लाख फक्त) निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सदरचा निधी वितरीत करण्यासाठी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना 'नियंत्रक अधिकारी' म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांनी सदरहू निधी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे वितरीत करावा. सदर निधी प्रस्तुत शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात, सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीद्वारे (Public Financial Management System-PFMS) थेट लाभार्थी वितरण पध्दतीने (Direct Beneficiary Transfer - DBT) बांधकामाच्या टप्प्यानुसार टप्प्याटप्प्याने थेट जमा करण्यात यावा.

३. यापोटी होणारा खर्च, सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात, मागणी क्रमांक झेडजी-३, २२२५, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०३, मागासवर्गीयांचे कल्याण (०४)(०३) भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना (कार्यक्रम) (२२२५एफ४६९) ३९, सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली करण्यात आलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा.

४. या शासन निर्णयाद्वारे वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करताना वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील अटी-शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्यांची राहिल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०२१४१२५९५४९८३४ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(श्रीनाथ व. हेंद्रे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

सोबत- परिशिष्ट - 'अ'

प्रत,

१. मा.मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. अपर मुख्य सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, ४ था मजला, सिडको भवन - दक्षिण बाजू , सी. बी. डी. बेलापूर , नवी मुंबई -४००६१४
५. प्रादेशिक उप संचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग, औरंगाबाद
६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, धनगर समाज घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, जालना
७. महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
८. सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना
९. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जालना
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, जालना
११. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. निवड नस्ती.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग,
शासन निर्णय क्रमांक: गृनियो -२०२२/प्र.क्र.१४५/ योजना-२
दिनांक:- १४ फेब्रुवारी, २०२३

परिशिष्ट-अ

सन २०२२-२३ मध्ये जालना जिल्हयातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी
घरकूल योजना जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी :-

अ.क्र.	लाभार्थ्यांचे नाव	गावाचे नाव	तालुका
१	२	३	४
१.	भिमराव सजैराव मुंजवर	गणेशपुर	मंठा
२.	सुदाम सोपान मुंजवर	गणेशपुर	मंठा
३.	ऋषीकेश विष्णु कुरधने	गणेशपुर	मंठा
४.	दिनेश उध्दराव कानडे	गणेशपुर	मंठा
५.	अर्जुन सजैराव मुंजवर	गणेशपुर	मंठा
६.	केशव भानुदास मुंजवर	गणेशपुर	मंठा
७.	वामन माधवराव मुंजवर	गणेशपुर	मंठा
८.	विजय रामदास मुंजवर	गणेशपुर	मंठा
९.	राजेश रामा कानडे	गणेशपुर	मंठा
१०.	किशोरा भानुदास मुंजवर	गणेशपुर	मंठा
११.	विलास देविदास पोले	अंभोरा ज.	मंठा
१२.	सदानंद गहीनाराव गडदे	पांगरा गडदे	मंठा
१३.	हनुमान विनोद गडदे	पांगरा गडदे	मंठा
१४.	अमर शिवाजी हराळ	पांगरा गडदे	मंठा
१५.	निलेश कानबाराव गडदे	पांगरा गडदे	मंठा
१६.	प्रभाकर अण्णासाहेब गडदे	पांगरा गडदे	मंठा
१७.	सुरेश किसनराव गडदे	पांगरा गडदे	मंठा
१८.	पवन शरदराव गडदे	पांगरा गडदे	मंठा
१९.	कानबाराव धोंडीबाराव गडदे	पांगरा गडदे	मंठा
२०.	निकिन उत्तमराव गडदे	पांगरा गडदे	मंठा
२१.	प्रदिन मच्छिंद्र गडरे	पांगरा गडदे	मंठा

२२.	पांडूरंग अचितराव गडदे	पांगरा गडदे	मंठा
२३.	सचिन सुभाष गडदे	पांगरा गडदे	मंठा
२४.	अशोक विलास गडदे	पांगरा गडदे	मंठा
२५.	किसन दगडू गडदे	पांगरा गडदे	मंठा
२६.	पंडीत उध्दवराव गडदे	पांगरा गडदे	मंठा
२७.	ज्ञानेश्वर शिवाजी शेळके	वरुड खु.	जाफ्राबाद
२८.	भाऊसाहेब शेषराव सोरमारे	वरुड खु.	जाफ्राबाद
२९.	गणेश किसन रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
३०.	सुनिल अण्णा सोरमारे	वरुड खु.	जाफ्राबाद
३१.	कौतिक गंगाधरराव राडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
३२.	दादाराव बालाजी रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
३३.	सुनिल सुर्यभान रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
३४.	सारंगधर भिमराव रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
३५.	अनिल अशोक रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
३६.	शिवाजी पांडूरंग रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
३७.	डिगंबर अण्णा रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
३८.	उमेश सुदाम रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
३९.	कृष्णा गणपत रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
४०.	कृष्णा अण्णा सोरमारे	वरुड खु.	जाफ्राबाद
४१.	नितेश माणिकराव सोरमारे	वरुड खु.	जाफ्राबाद
४२.	प्रभू भिमराव रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
४३.	अण्णा म्हातारजी रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
४४.	त्रैबक भिमराव रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
४५.	मुरलीधर गणपत रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
४६.	सुदाम बालाजी रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद

४७.	गणेश शेषराव सोरमारे	वरुड खु.	जाफ्राबाद
४८.	विष्णु रामकृष्ण रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
४९.	शंकर संपत रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
५०.	लक्ष्मण संपत रोडगे	वरुड खु.	जाफ्राबाद
५१.	गणेश तेजराव धारे	टेंभूर्णी	जाफ्राबाद
५२.	गुलाबराव तुकाराम धारे	टेंभूर्णी	जाफ्राबाद
५३.	संध्या फकिरबा देवडे	टेंभूर्णी	जाफ्राबाद
५४.	फकिरबा एकनाथ सोनसाळे	टेंभूर्णी	जाफ्राबाद
५५.	सुर्यभान संपत मतकर	टेंभूर्णी	जाफ्राबाद
५६.	संतोष एकनाथ सोनसाळे	टेंभूर्णी	जाफ्राबाद
५७.	कौतिकराव संपतराव मतकर	टेंभूर्णी	जाफ्राबाद
५८.	बाळा नथु जोशी	टेंभूर्णी	जाफ्राबाद
५९.	सिंधु राम पेटोळे	टेंभूर्णी	जाफ्राबाद
६०.	पुष्पाबाई समाधान सोनाळकर	गौधनखेडा	जाफ्राबाद
६१.	सत्यभामा शिवदास देशमुख	गौधनखेडा	जाफ्राबाद
६२.	सुरेश तुकाराम बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
६३.	पवन अशोक बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
६४.	अलकाबाई नारायण बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
६५.	सुशिला हरि बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
६६.	सुधाकर शिवाजी बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
६७.	निर्मला पाटीलबा बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
६८.	प्रभा राजु बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
६९.	योगेश दिलीप बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
७०.	विकास विलास बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद

७१.	पुनम सोपान बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
७२.	सोपान माधवराव बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
७३.	प्रदिप माधवराव बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
७४.	किरण रामदास बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
७५.	अश्विनी गोपाल बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
७६.	कमलाबाई तुकाराम बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
७७.	नितु कोलप बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
७८.	कोकीळा भागवत बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
७९.	परमेश्वर अशोक बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
८०.	उशाबाई भानुदास बो-हाडे	गौधनखेडा	जाफ्राबाद
८१.	रेखा ज्ञानेश्वर पांढरे	गौधनखेडा	जाफ्राबाद
८२.	बाजीराव सुखदेव बकाल	कोळेगांव	जाफ्राबाद
८३.	विक्रम रामा बकाल	कोळेगांव	जाफ्राबाद
८४.	नारायण कुंडलिक बकाल	कोळेगांव	जाफ्राबाद
८५.	शिवाजी रामा बकाल	कोळेगांव	जाफ्राबाद
८६.	लक्ष्मण तुकाराम बकाल	कोळेगांव	जाफ्राबाद
८७.	चंद्रकला विठठल बकाल	कोळेगांव	जाफ्राबाद
८८.	अशोक सुदाम बकाल	कोळेगांव	जाफ्राबाद
८९.	उत्तम रामा बकाल	कोळेगांव	जाफ्राबाद
९०.	यमुना हरीदास शेळके	कोनड बु.	जाफ्राबाद
९१.	दुयोधन सखाराम शेळके	कोनड बु.	जाफ्राबाद
९२.	बालाजी विश्वनाथ घोलप	कोनड बु.	जाफ्राबाद
९३.	रामेश्वर नारायण शेळके	कोनड बु.	जाफ्राबाद
९४.	संजय नारायण शेळके	कोनड बु.	जाफ्राबाद

९५.	राजु आसाराम खेडेकर	कोनड बु.	जाफ्राबाद
९६.	संजय आसाराम खेडेकर	कोनड बु.	जाफ्राबाद
९७.	अरुण भाऊराव बकाळ	कोनड बु.	जाफ्राबाद
९८.	किशोरा रामराव बकाळ	कोनड बु.	जाफ्राबाद
९९.	कोतिकराव नारायण सोलाट	कोनड बु.	जाफ्राबाद
१००.	शेषराव नारायण सोलाट	कोनड बु.	जाफ्राबाद
१०१.	शंकर नारायण सोलाट	कोनड बु.	जाफ्राबाद
१०२.	गुलाबराव नामदेव शेळके	कोनड बु.	जाफ्राबाद
१०३.	साहेबराव नामदेव शेळके	कोनड बु.	जाफ्राबाद
१०४.	दामोधर यमनाजी जोशी	कोनड बु.	जाफ्राबाद
१०५.	गजानन शामराव शेळके	कोनड बु.	जाफ्राबाद

(श्रीनाथ व. हेंद्रे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.